

Commitment, Reliability & Quality

Dept. of Corporate Services – Corporate Relationship, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001 National Stock Exchange of India Limited, Listing Department, Exchange Plaza, C-1, Block 'G' Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051

Date Our Reference No. Our Contact Direct Line

2<sup>nd</sup> August, 2023 SEC/08/2023 RAHUL NEOGI 91 22 67680814 rahul.neogi@itdcem.co.in

Dear Sirs,

Sub: Disclosure under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations)- News publication

Scrip Code: 509496 (BSE) and ITDCEM (NSE)

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations and in compliance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs from time to time in this behalf, please find enclosed herewith copies of notice published in Financial Express and Mumbai Lakshadeep newspapers on 2<sup>nd</sup> August, 2023, in respect of the 45<sup>th</sup> Annual General Meeting of the members of the Company scheduled to be held on Monday, 28<sup>th</sup> August, 2023 at 4.00 p.m. IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM).

The above is also available on the Company's website – <u>www.itdcem.co.in</u>.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For ITD Cementation India Limited

(RAHUL NEOGI) COMPANY SECRETARY

ITD Cementation India Limited

Registered & Corporate Office: 9th Floor, Prima Bay,
Tower - B, Gate No. 5, Saki Vihar Road. Powai. Mumbai - 400 072
Tel.: 91-22-66931600 fax: 91-22-66931628 www.itdcem.co.in
Corporate Identity Number: L61000MH1978PLC020435



**FINANCIAL EXPRESS** 

## COMPANIES

# Compliance must for Al usage: ASCI

**AKANKSHA NAGAR** Mumbai, August 1

ADVERTISERS DEPLOYING **GENERATIVE** AI must obtain the necessary authorisations and licences for uploaded materials, including copyrighted and trademarked content; they must avoid prohibited input prompts and upskill "human" labour in editorial oversight and compliance to avoid employee displacement, the Advertising Standards Council of India (ASCI) said on Tuesday.

Releasing a whitepaper on generative AI along with Khaitan & Co, ASCI highlighting the opportunities, risks, and legal considerations around the use



infringement, prevention of unlawful content, and data privacy concerns and concerns around its potential misuse and manipulation. While it offers numerous

benefits in terms of cost reduc-

(See Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015)

tion and productivity improvement, the current nascent AI landscape makes it imperative for advertisers and marketers to evaluate issues around ownership of content, data security, inherent bias, the authenticity of prompts, etc. Since AI is a trained model, there is a fair chance that advertising that uses AI will end up being nonobjective, discriminatory, or even unfair, notes Rutu Mody-Kamdar, founder, Jigsaw Brand Consultants. At present, India has no codified laws or even government-issued guidelines to regulate AI per se. Although laws including Copyright Law, provide legal protection for original works in various categories, pro-

tection against AI-generated content under the Copyright Law is unclear. The Information Technology Act of 2000 that defines various offences related to breach of data and privacy of an individual and provides punishment or penalties for them. It also talks about intermediaries and regulates the power of social media. The upcoming Digital India Act (DIA) is said to focus on regulating AI and prioritising user protection. Manisha Kapoor, CEO & SG, ASCI, says, "From an ASCI and consumer protection perspective, ads made with AI are subject to the same principles of regulation and consumer protection that

## www.gmdcltd.com DIVERSIFYING PORTFOLIO, EXPANDING PRESENCE At Guiarat Mineral Development Corporation Ltd. (GMDC), India's No.1 Merchant Seller of Lignite, we are scaling our efforts to further the highs achieved last year. Enabling our transformative progress is a meticulously designed roadmap that's paving the way for a range of groundbreaking initiatives. As we expand our frontiers, we look at maintaining the momentum of growth, while building on strengths and scale simultaneously. GMDC has secured coal mines with high grade thermal coal, with reserves of 1.5 billion tons and annual PRC of 23 million tons. They will help us secure the energy requirements of Gujarat and the nation.

		STANDALONE						
Sr	Particulars		Quarter ended	on	Year ended on			
No.	raiticutais	30-Jun-2023	31-Mar-2023	30-Jun-2022	31-Mar-2023			
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)			
1	Total Income from Operations (net)	76,560.27	95,175.55	115,536.55	350,144.75			
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional items)	28,780.90	61,618.80	46,647.32	165,717.18			
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	28,780.90	61,618.80	46,647.32	165,717.18			
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	21,552.62	45,070.08	34,490.12	121,247.53			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period after tax and Other Comprehensive Income (after tax)]	27,044.10	40,147.59	25,497.99	111,017.15			
6	Equity Share Capital	6,360.00	6,360.00	6,360.00	6,360.00			
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet)	33.50.50.50.50.50.50.50.50.50.50.50.50.50.	3004.40/30/2003		569,581.18			
8	Earning Per Share (of ₹2/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)-							
	1. Basic: (₹)	6.78	14.17	10.85	38.13			
	2. Diluted (₹)	6.78	14.17	10.85	38.13			

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2023

	2. Diluted (₹)	6.78	14.17	10.85	38.13
			CONSO	LIDATED	
Sr	Particulars		Quarter ended	on	Year ended on
No.	raiticulais	30-Jun-2023	31-Mar-2023	30-Jun-2022	31-Mar-2023
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (net)	76,560.27	95,175.55	115,536.55	350,144.75
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional items)	28,787.64	61,636.69	46,627.53	165,799.02
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	28,787.64	61,636.69	46,627.53	165,799.02
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	21,870.23	45,228.70	34,494.53	121,573.46
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period after tax and Other Comprehensive Income (after tax)]	27,361.71	40,306.21	25,502.40	111,343.08
6	Equity Share Capital	6,360.00	6,360.00	6,360.00	6,360.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet)				573,468.11
8	Earning Per Share (of ₹2/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)-				
	1. Basic: (₹)	6.88	14.22	10.85	38.23
	2. Diluted (₹)	6.88	14.22	10.85	38.23

Note: The above is an extract of the detailed format of Financial Results for the guarter ended on 30" June 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5th July 2016. The full format of the Financial Results for the quarter ended on 30" June 2023 alongwith Explanatory Notes is available on the Stock Exchange websites.(www.nseindia.com and www.bseindia.com).

Place: Ahmedabad

Date : August 01, 2023

For and on behalf of the Board of Directors

Roopwant Singh, IAS **Managing Director** 



### Gujarat Mineral Development Corporation Ltd.

(A Government of Gujarat Enterprise) CIN: L14100GJ1963SGC001206

Khanij Bhavan, 132 Feet Ring Road, Near University Ground, Vastrapur, Ahmedabad - 380 052



Place: Mumbai

## Tax incentives, PLI mooted for critical minerals

**FE BUREAU** New Delhi, August 1

FOR DOMESTIC EXPLO-**RATION**, mining and refining of critical mineral resources used in lithium-ion batteries, a Niti Aayog report has suggested incentives by way of taxes, royalties and production-linked incentives (PLI) for the sector. As India gradually moves toward

electric vehicles (EVs) to cut its carbon footprint, the country's advanced chemistry cell manufacturing industry will need around 1,93,000 tons/annum of cathode active material to produce about 100 GWh / annum of batteries by 2030. Critical minerals and their active materials used in the production of lithium-ion batteries (LIB) account for approximately

33%-48% of the overall LIB pack cost depending on cathode chemistry and supply chain costs for mining and refining of critical minerals. The Niti report has suggested national stockpiling of refined mineral precursors used in LIB electrodes. "PLI (is needed) for setting up critical mineral processing/refining units, especially for Li2CO3 / LiOH, NiSO4, CoSO4 and Spher-

ical graphite,"it said. Similarly, it added that PLI is needed to extract critical minerals through recycling LIBs.

Atomic Minerals Directorate for Exploration and Research (AMD) is carrying out exploration for lithium in potential geological domains in parts of Mandya (estimated 1,600 tons) and Yadgir districts of Kar-

#### **WELSPUN INDIA LIMITED** Welspun INDIA

(Corporate Identity Number - L17110GJ1985PLC033271)

Regd. Office: Welspun City, Village Versamedi, Taluka Anjar, Dist. Kutch, Gujarat - 370110

Corp. Office: Welspun House, 6th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg,

ower Parel, Mumbal, Manarashtra - 400013. E-mail : comp	, , , , , , , , , , , , , , , , , , , ,
FOR THE QUARTER ENDED JUNE 3	
	( < in C
	Quarter Ended Vear Fi

Sr.		Quarte	r Ended	Year Ende
No.	Particulars	30.06.2023 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	
1	Total Income	2,214.86	1,978.99	8,215.10
2	Profit before Tax	215.98	36.37	301.91
3	Net Profit for the period	162.73	21.36	202.51
4	Total Comprehensive Income/(loss) for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive			
	Income (after tax)]	185.65	(6.67)	207.18
5	Equity Share Capital (Face value Re. 1 per share)	97.19	98.81	98.81
6 7	Other Equity as shown in the Audited Balance Sheet Security Premium Accounts as shown in the			3,989.00
	Audited Balance Sheet			123.81
8	Earnings Per Share			
	(of Re. 1 each) (Not annualised)			
	a) Basic (in ₹)	1.66	0.23	2.02
	b) Diluted (in ₹)	1.66	0.23	2.02

Regulation of 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and also on company's website www.welspunindia.com

2	Additional	Information	on on s	tandalone	e financia	results	is as tol	low:

_	(₹ in Crore)						
Sr. No.		Quarter	Year Ended				
	Particulars	30.06.2023 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)			
1	Total Income	1,728.08	1,407.33	5,795.52			
2	Profit before Tax	208.62	22.58	226.43			
3	Net Profit for the period	155.48	14.70	151.68			
4	Total Comprehensive Income for the period(after tax)	155.94	14.11	150.64			
		FOR AND	ON BEHALF O	F THE BOARD			

Dipali Goenka Mumbai (MD and CEO) Date : July 31, 2023 DIN: 00007199 Royal Cushion Vinyl **Products Limited** 

nataka.

Cin no: L24110MH1983PLC031395 "Shlok" 60 - CD, Govt. Industrial Estate Charkop, Kandivali (W), Mumbai - 400 06

> Website: www.rcvp.in; Email:-legalho83@gmail.com NOTICE

Tel: +91 22 28603514, 16

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 and other relevan regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 notice is hereby given that Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, August 14 2023 to interalia consider and approve the Unaudited Financia Results of the Company for the quarter ended 30th June, 2023. A copy of the said notice available on the Company's website at www.rcvp.in and also on the Stock Exchange website a

www.bseindia.com. For Royal Cushion Viny **Products Limited** Jayesh Motasha Director - 00054236

Place: Mumbai Date: 01st August, 2023

For Advertising in **TENDER PAGES** 

Contact JITENDRA PATIL Mobile No.:

9029012015 Landline No.:

67440215



### ITD Cementation India Limited

Corporate Identity Number: L61000MH1978PLC020435 Registered Office: 9th Floor, Prima Bay, Tower-B, Gate No.5, Saki Vihar Road, Powai, Mumbai - 400072, Maharashtra, India. Phone: 022 67680600 Fax: 022 66931628 E:mail: investors.relation@itdcem.co.in, Website: www.itdcem.co.in

NOTICE TO THE SHAREHOLDERS WITH RESPECT TO 45TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING OR OTHER AUDIO VISUAL MEANS

NOTICE is hereby given that the 45th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Monday, 28th August, 2023 at 4.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") or other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM of the Company.

In compliance with the General Circular No. 20/ 2020 dated 5th May, 2020 read with General Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 13th January, 2021, 5th May, 2022 and December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars"), and dated 12th May, 2020, 15th January 2021, 13th May, 2022 and 5th January, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and relevant provisions of the Companies Act, 2013 and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, ("SEBI Listing Regulations"), the AGM of the Company will be held without the physical presence of the Shareholders at a common venue.

Further, in compliance with the aforesaid MCA and SEBI Circulars, relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI Listing Regulations, the requirement of printing and dispatch of physical copies of the Annual Report have been dispensed with. Accordingly, the Notice of the AGM along with the Annual Report of the Company for the financial year 2022-23 will be sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / the Registrar and Share Transfer Agent (RTA) i.e. KFin Technologies Limited / Depository Participant(s). Members may note that the Notice and Annual Report 2022-23 will also be made available on the Company's website www.itdcem.co.in, websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and website of National Securities Depository Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com. Shareholders can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only.

The instructions for joining the AGM are being provided in the Notice of the AGM and attendance of the Shareholders attending the AGM through VC/ OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is pleased to provide the facility of e-voting to its Shareholders to enable them to cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means, using remote e-voting system (e-voting from a place other than the venue of the AGM) as well as e-voting during the proceeding of the AGM (collectively referred to as "e-voting"). The Company has engaged the services of NSDL for providing the e-voting facility to the Shareholders. The instructions for e-voting are provided in the Notice of the AGM.

The e-voting period commences on Friday, 25th August, 2023 (9.00 a.m. IST) and ends on Sunday, 27th August, 2023 (5.00 p.m. IST). The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, he /she /it shall not be allowed to change it subsequently. The instructions on remote e-voting are detailed in the Notes to the Notice convening the AGM, which is also available at <a href="https://www.evoting.nsdl.com">https://www.evoting.nsdl.com</a>. The facility for e-voting shall also be made available during the AGM and Members attending the AGM through VC / OAVM, who have not already cast their vote by remote e-voting, may exercise their right to vote during the AGM through the NSDL portal.

The voting rights of Members shall be in proportion to the shares held by them in the paid up equity share capital of the Company as on 21st August, 2023 ("cut-off date"). A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail of the facility of e-voting by sending a request to https://www.evoting.nsdl.com.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of https://www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL, at the designated email ID: evoting@nsdl.co.in to get your grievances on e-voting addressed.

The Shareholders whose Email IDs are already registered with the Company/ Depository, may follow the Instructions for e-voting as provided in the Notice of the AGM.

Members who have still not registered their e-mail ID/ Bank Details for receipt of Notice of AGM and Annual Report and dividend by email are requested to get their e-mail ID registered, as follows:

- 1. For Member holding shares in physical mode, SEBI has mandated registration of PAN card, KYC details, contact details, bank account details and Nomination. Further, SEBI has also directed RTAs to freeze folios in cases wherein PAN, KYC details and nomination are not available on or before 1st October, 2023. Members holding shares in physical mode are therefore requested to submit the requisite documents alongwith Bank details and Nomination by submitting Form ISR 1 and other requisite Forms to KFin Technologies Limited at Selenium Tower B, Plot 31&32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Seriligampally, Hyderabad - 500 032. The Forms are available on the website of the Company at www.itdcem.co.in.
- 2. For Demat shareholders Members who hold their shares in dematerialised form and have not updated/registered their email IDs may get in touch with their depository participants to update /register their email IDs and Bank details. As directed by SEBI, the dividend will be paid through electronic mode. In cases where the Members are unable to receive the dividend directly in their bank accounts through National Electronic Clearing Service (NECS) or any other means, due to non-registration of the Electronic Bank Mandate, the Company shall despatch the dividend warrant/bankers' cheque/demand draft to such Members, at their registered addresses.

This Notice is being issued for the information and benefit of the Members of the Company in compliance with the MCA and the SEBI Circulars.

for ITD Cementation India Limited

Sd/-Rahul Neogi Company Secretary

Dated: 31st July, 2023

(Membership No. A10653)

### रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE BEGUM SHAIKH & (2) MR. MOHD. YAQUB, That the Property as more particularly described in the Schedule hereunder, which is held by (1) MRS. MUMTAZ BEGUM SHAIKH& (2) MR. MOHD, YAQUB, who originally purchased the Flat from M/s. ALTAF HUSSAIN & COMPANY. It is hereby given to the Public Notice that the above eclaration dated 21.05.1997 executed bet MIIMTAZ REGIIM SHAIKH & (2) MR MOHD YAQUB & Ws. ALTAF HUSSAIN & COMPANY in re ty has been lost/misplaced and the same is untraceab xopertyhas been lost/misplaced and the same is untraceable. Therefore any person's having any claim in respect of the above referred property or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, giff, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or pre-emption or under any Agreement or other disposition or under any Agreement or other disposition or under any decree, orde or Award otherwise claiming, howsoever are hereby requested to make the same know in writing logether usunnorting documents to the undersigned Advocate orting documents to the undersid Mr. N. A. Patel. Office at Flat No.102. Building No.4. Daru Falah Colony, Kausa, Mumbra, Thane-400612. within a period of 07 days (both days inclusive) of the publication ereof failing which the claim of such person's will deeme

All that piece and parcel of Residential premises bearing Flat No. 203. Second Floor, C' Building, built-up area 580 sq. fits in the building known as TANIWAR MANZIL, belongs to Tanwar Manzil C' Wing Co-op. Hsg. Soc. Ltd. situated at Kausa, Mumbra, Dist. Thane - 400612, within the limits of Thane Municipal Corporation, in the Registration District and Sub-District Thane. Date: 10/18/2023 Sd. N. A. PATEI (Advocate) Date: 02/08/2023 Sd/- N. A. PATEL (Advocate)

सार्वजनिक सूचना याद्वारे सचना देण्यात येत आहे की, अर्जदार सौ. शीतल निखालेश आव्हाड यांनी त्यांच्या मुलाचे नाव **मयांक निखालेश आव्हाड** जन्मतारीख: 31/12/2016 याच्या जन्माच्या नोंदणीचा आदेश प्राप्त करण्यासाठी अर्ज केला आहे. माझ्या मलाचे जन्मस्थान 'एन' वॉर्ड घाटकोपर (प), मुंबई - 400084 मध्ये आहे म्हणून माझ्या मुलाच्या नावाने जन्म दाखला रेण्यासाठी 'एन' प्रभाग यांना आदेश / निर्देश प्राप्त करण्यासाठी अर्ज केला आहे मी यादारे केस क्रमांक 239/N/2023 च्या जन्म प्रमाणपत्र जारी करण्याविरुद्ध दावे/ आक्षेप आणि/किंवा माननीय न्यायालयाने वरील नमृद केलेल्या कार्यवाहीमध्ये जन्म प्रमाणपत्र जारी करण्यासाठी कोणताही आदेश किंवा निर्देश पारित केल्यावर, 31 M.M. यायालय, विक्रोळी येथे ही नोटीस दिल्यानंत 15 दिवसांत यावे. कोणताही आक्षेप न आल्यास न्यायालय योग्य आदेश देण्यास पुढे जाईल.

ऍड. तेजल सकपाळ दिनांक: 02/08/2023 ऍड. स्वाती ब्राम्हणे Mob. 9004137923 शेअर्स सर्टिफिकेट गहाळ की पदमावती को.औप.हौ. सोसायटी लिमेटेड प्लॉट नं.१८ मधील सदनिका क्रमाक- ए/४०४, सेक्टर-०७, कामोठे ही नागेंद्र कुमार शर्मा, श्वेता नागेंद्र शर्मा यांच्या नावांवर असलेले शेअर सर्टिफिकेट नंबर-०४४(शेअर्स नंबर-२१६,२१७, २१८,२१९,२२०) असे असून सदर शेअर सर्टिफिकेट दिनांक-१४-८-२०२२ रोजी सकाळी: ११ वाजताच्या दरम्यान सेक्टर-०७, कामोठे परिसरात प्रवास करित असताना गहाळ झाले आहे. त्याची रितसर तकार कामोते पोलिस ठाणे येथे प्रॉपर्टी मिसिंग रजिस्टर नंबर ११८०/२०२२, दि. १४-०८-२०२२ प्रमाणे नोंद घेण्यात आली आहे. हे शेअर सर्टिफिकेट कोणाला मिळाल्यास नमद पत्यावर आणन दयावे तसेच डिप्लेकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्या बाबत कोणाला काही आक्षेप नोंदवायचा असेल तर सदर नोटिस प्रसिध्द केल्या पासून **७ दिवसाच्या** आत आक्षेप नोंदवावा. मुदती नंतर कसलीही हरकत ऐकुन घेतली जाणार नाही यांची नोंद घ्यावी. सही/- नागेंद्र कुमार शर्मा, श्वेता नागेंद्र शर्मा

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that M/s. Royal Steel Traders is the owner o the Warehouse more particularly described in the Schedule hereunder ("said Warehouse") The said Warehouse is mortgaged to Bank of Baroda, Bank of Baroda has lost/misplaced all original title deeds with respect to the said Warehouse. M/s. Royal Steel Traders is in the process of selling the said Warehouse All persons having any claim/objection i respect of the said Warehouse or any part thereof including claim/objection as and by way of sale, exchange, mortgage, gift, lien trust lease possession inheritance easement, license or otherwise, save and except as mentioned hereinabove, are hereb required to make the same known in writing along with certified true copy of the supporting documents, to the undersigned at the under mentioned address within 14 days from the publication hereof, otherwise, the same, any, will be considered as waived and any claim received after the aforesaid period shall not be taken into consideration and shall be deemed to have been waived THE SCHEDULE OF THE SAID WAREHOUSE Leasehold land bearing Plot No. 662 situated on Road No. 5, admeasuring approximately 450 square meters, in KWC, pertaining to Revenue Village Kalamboli, Taluka Panvel District Raigad ("said Warehouse").

Dated this 2nd day of Aug, 2023 Ms. Jheel Kothai Advocate Bombay High Court Address: 7/C. 2 nd floor. Pallanii House R.R.Roy Road, Khetwadi, Mumbai 400004

मार्कसन्स फार्मा लिमिटेड

CIN: L24110MH1992PLC066364

**नोंदणीकत कार्यालय:** १९वा मजला, ग्रॅण्डीयर, वीरा देसाई विस्तारित मार्ग

दरध्वनी: ०२२ ४००१ २०००: फॅक्स क्र.: ०२२ ४००१ २०११ वेबसाईट: www.marksanspharma.com; ईमेल: companysecretary@marksanspharma.com

३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

या सूचनेद्वारे सदस्यांना कळविण्यात येते कि मार्क्सन्स फार्मा लिमिटेडच्या कंपनीची एकतीससावी

वार्षिक सर्वसाधारण सभा (३१वी एजीएम), कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने जारी केलेले

८ एप्रिल, २०२० रोजीच्या परिपत्रक क्रं. १४/२०२०; १३ एप्रिल, २०२० रोजीच्या परिपत्रक

क्रं. १७/२०२०, ५ मे, २०२० रोजीच्या परिपत्रक क्रं. २०/२०२० आणि १३ जानेवारी

२०२१ रोजीच्या परिपत्रक क्रं. ०२/२०२१ त्यानंतर २८ डिसेंबर, २०२२ रोजीच्या परिपत्रक

क्रं. १०/२०२२ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानी ('सेबी') ५ जानेवारी

२०२३ रोजीच्या जारी केलेले परिपत्रक क्रं. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4

(ई-एजीएम परिपत्रक) यानुसार, **सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३ रोजी सायं** 

४:३० वाजता, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल

माध्यमातून ('ओएव्हीएम') आयोजित केली जाईल. सदर एजीएम सूचना, त्यात लिहलेल्या

व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी सर्व सभासदांना स्वतंत्रपणे पाठवले. ३ १वी एजीएमच्या सूचनेस जोडलेल्या सूचनांचे पालन करूनच सदस्य व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये येऊ शकतात

१. ई-एजीएम परिपत्रकांच्या अनुषंगाने, ३१वी एजीएमची सचना आणि २०२२–२०२३

या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल सदस्यांना ई-मेलद्वारे पाठविला जाईल आणि

कंपनीची वेबसाइट <u>www.marksanspharma.com</u> वर आणि इन्व्हेस्टर रिलेशन

टॅब अंतर्गत एनएसईची वेबसाइट www.nseindia.com आणि बीएसईची वेबसाइट

ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचा ई-मेल पत्ता कंपनीकडे नोदणीकृत/अद्ययावत केलेल

नाही त्यांनी ३१वी एजीएम आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल

क. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना नाव. फोलिओ नंबर

मोबाईल नंबर, ई-मेल पत्ता, सेल्फ अटेस्टेड शेअर सर्टिफिकेटच्या स्कॅन

केलेल्या प्रती (दोन्ही बाजू), पॅन/आधारची कॉपी (स्वयं प्रमाणित केलेली प्रत)

ई-मेलद्वारे companysecretary@marksanspharma.com

वर पाठवा किंवा रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटच्या वेबसाइट लिंक:

https://www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx

डिपॉझिटरीसह त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींद्वारे त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल

ख. डिमटेरियलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या ईमेल

सीडीएसएल ई–मतदान प्रणालीद्वारे ३ १वी एजीएमच्या सूचनेत नमूद केल्यानुसार सदस्यांना

व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये जाण्यासाठी आणि व्यवसायावर दरस्थपणे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली जाईल. डिमटेरियलाइज्ड मोड, भौतिक मोडमध्ये आणि

ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदणी केलेले नाहीत त्यांच्यासाठी रिमोट

मार्क्सन्स **फार्मा लिमिटेड**साठी

सही/

हर्षवर्धन पाणीग्रही

कंपनी सचिव

ई-मतदान करण्याची पद्धत ३ १वी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल.

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी खालील चरणांचे पालन केले पाहिजे:

www.bseindia.com वर देखील उपलब्ध असतील.



Public Notice is hereby given to public at large, that Hasmukh Kalidas Katakia member of Ceilina Apartment Co. Op. Hsg. Soc Ltd who was holding flat no. 102, A wing, Ceilina Apartment Co. Op. Hsg. Soc Ltd, Rangnath Keskar Marg, Dahisar (West), expired or 25/05/2023 intestate. On behalf of the clien Ranjanben Hasmukh Katakia W/o Late Hasmukh Kalidas Katakia, the undersigned advocate hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the said shares and interes of the deceased member in the property of the society in favour of the client within period of 14 days from the publication of thi notice, with copies of proofs to support the claim/objection at below mentioned address If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be at the liberty to transfer the share of the deceased in the manner provided under the Place: Mumbai

Date: 2nd August 2023 Sd/-Sandhya Umesh Dhive Advocate High Court Ceilina Apartment, RK Marg Dahisar West, Mumbai-400068.

#### हरवले आहे

मी खाली सही करणार श्री. प्रसाद परशुराम पाटील, रा. ०२, न्यु अयोद्या अपार्टमेंट, ठाणगेवाडी, सिंधीगेट, कल्याण (प) यांचे श्री. तुकाराम विष्णू सुर्यवंशी यांनी साईराम बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स यांच्या कडून दि. १९/०७/१९९८ रोजी लिहून घेतलेले सर्व्हे नं. ४२अ. हिस्सा नं. १३ रजिस्ट्रेशन नं.२१०० यांच्यामधिल डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट दि.२६/५/२०२३ रोजी १२.०० वाजता राहते घराची साफसफाई करताना कोठेतरी पड्न गहाळ झाले असून त्याची तकार महात्मा फुले पोलिस स्टेशन कल्याणमध्ये कागदपत्र गहाल मिसिंग रजि नं. १०१७/२३२३ दि. १६/०६/२०२३ कडेदाखल केली आहे.

आढळल्यास नमुद पत्त्यावर प्रदान करावे हि विनंती. सही/-श्री. प्रसाद परशुराम पाटील,

०२, न्यु अयोद्या अपार्टमेंट. टाणगैवाडी, सिंधीगेट, कल्याण (प).

सबब सदरचे कागदपत्र कुणालाही

जाहीर नोटीस

येते कि, सदिनका क्रमांक १०१, पंचगंगा के ऑप हौ सो, मौजे मांडा, ता. कल्याण, जि. ठाणे पूर्व, येथे स्थिति आहे. सदर सदनिक ही श्री नामदेव जानकुभारमल यांनी (१) श्री मोहन विष्णू पराळे (२) श्री मनोज विष्णू पराळे (३) श्रीमती नलुबाई विष्णू पराळे (४) श्रीमती मंजुषा नरेंद्र कव्हाळे (५) श्रीमती मोहीनी गजानन वाफ्धने यांचेकड्न खरेदी केली आहे मुळ मालकश्री विष्णू पांडूरंग पराळे हे १७.०६.२०२२ रोजी मयत झाले असून त्यास् (१) ते (५) हे वारस आहेत व इतर कीणतेही वारस नाहीत. तरीदेखील सदर सदिनके वर कोणत्याही इसमाचा, व्यक्तीचा वा संस्थेचा वारसाने, गहाण, दान, बोजा, दावा, विक्री, अदलाबदल, भाडेपटा इत्यादी वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध व अधिकार असल्यास सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसाचे आत लेखी कागदोपत्री व्यासहित एंड भक्ती वि ठाकूर, २०४ सिने हाईट्स बिल्डिंग, न्यू गोल्डन नेस्ट रोड, बालाजी ज्वेलर्स जवळ, भाईंदर पूर्व. ता व जि ठाणे ४०११०५ यावर आपली हरकत नोंदवावी. अन्यथा तसा कोणाचाही व कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध व अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी. कागदोपत्री पुराव्याविना आलेल्या हरकतीचा विचा केला जाणार नाही .

> ॲड. भक्ती वि. ठाकूर वकील, उच्च न्यायालय

#### PUBLIC NOTICE

my client Mr. Ramlal Ghasiram Jain @ Mr. Ramlal Ghasiram Singhvi, residing at Room No.1, Rajbali Chawl Compound, Dharavi Main Road, Dharavi, Mumbai-400017, that my client has purchased Room premises situated Room No.5. Ground Floor 11 Rajbali Chawl Compound, Dharavi Mair Road, Dharavi, Mumbai-400017 from his money in the name of his son Mr. Prakash Ramlal Jain, having Aadhar Card No.5748 5233 4853, before 30 years.

That my client has 7 children and he has to give shares to them and my client told that he has already given room premises to his son Mr. Prakash Ramlal Jain.

Thus, my client hereby declares that neither Mr. Prakash Ramlal Jain nor his family members, legal heirs can claim any other properties of my client all over India in the

If any person or persons or financial institution having any objection or claim in any manner should intimate to the undersigned within 15 days of publication of this Public Notice, failing which I shall consider there is no claim has been received.

Sandeep Kumar Singh Suruchi Corner, Opp. Bandra Court A.K. Marg, Bandra East, Mumbai-400051

#### सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.. मंबर्ड

११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, लाल बहाद्र शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलिस स्टेशनसमोर, घाटकोपर (प.), मुंबई ४०० ०८६

श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्था शॉप नं. २१. जनकल्याण बँकसमोर कलाम इस्टेट, एस. एम. रोड ॲन्टॉप हिल, मुं. ४०० ०३७

Assistant Registrar Co-op Societie Recoverty, Ghatkopar (W) Gen. Outward No. 1877 Date 31/07/2023

Date: 02/08/2023

जाब देणार

अनुक्रमांक १ ते.....

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला सध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक १८/०८/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता आपण स्वतः अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात हजर राहुन आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्यो गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यावी.

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा स्क्रम रु.	जाब देणार क्र
۶.	रफीक गफुर शेख	३१/०५/२०२३	४११	७४६८८	१
٦.	बहादुर शहा शेख	३१/०५/२०२३	४११	७४६८८	2
₹.	अमिर रफीक शेख	३१/०५/२०२३	४११	७४६८८	w
٧.	भरत प्रल्हाद पाटील	३१/०५/२०२३	४१२	१११५७५	१
ч.	शरद शिवाजी कदम	३१/०५/२०२३	४१२	१११५७५	२
ξ.	राजेंद्र बाळासो जाधव	३१/०५/२०२३	४१२	१११५७५	λW
७.	सन्मुगा सुंदरी अतिनारायण तेवर	३१/०५/२०२३	४१३	४९६६३	१
८.	अय्यपन परमशिवम तेवर	३१/०५/२०२३	४१३	४९६६३	2
۶.	मुरलक्ष्मी मुखंडी तेवर	३१/०५/२०२३	४१३	४९६६३	м
१०	अशोक मोतीलाल वैश	३१/०५/२०२३	४१४	७८६१५	१
११	पवनकुमार रामछाबिले जैसवाल	३१/०५/२०२३	४१४	७८६१५	2
१२	कांचन अशोक वैश	३१/०५/२०२३	४१४	७८६१५	w
१३	विजयकुमार वेंकटरामनरसैया पामू	३१/०५/२०२३	४१५	३५५८७	१

ही नोटीस आज दि. ३१/०७/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे

शिका

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई

मंबई

१ ऑगस्ट, २०२३

Mr. Govind Sitaram Gadekar, R/o H. No 247/1, Holy Cross Church, Socorro, Bardez

1. Mrs. Ruby D'souza, 76 years of age, Married retired 2. Mr. Basilia Leopoldo D'souza, 80 levears of age, Married, Retired, Both R/o 3 Emerald, St. Pius Colony, Mulund West, Mumba 400080 3. Narayan D. Kaskar (since decease hrough legal heirs) Near Holy Cross Church Socorro, Bardez, Goa a) Prakash Naraya Kaskar b) Suryakant Narayan Kaskar c Santosh Narayan Kaskar d) Sandip Naraya Kaskar, All r/o Near Holy Cross Church Socorro, Bardez, Goa

filed an application dated 27/12/2017 in this Court against for declaration of mundkarship J/s 8(A) of Goa Daman & Diu Mundkars Protection from Eviction Act 1975) of the property bearing survey No. 186/19 of Village corro, Bardez, Goa.

issued returned unserved and that the applican s not aware of any other address of the said pponents and it is therefore prayed for substitute service to the said opponent and their heirs by way of publication in daily

a fit case for ordering such service Now therefore, notice is hereby given ou under Order V of Rule 20(1)A of the C.P.C 1908 to appear before this Court either

Take notice that, in default of your appearanc as aforesaid on the date and time mentioned above, the application will be heard and

etermined in your absence. Given under my hand and the seal of this Court on this 18th day of July 2023.

Sd/- Pravind J. Gawas

Mamietales Parks Table Mag Mamlatdar Bardez Taluka, Mapusa, Goa

क्रमांक नोंदणी करण्याची विनंती केली जाते

PUBLICATION NOTICE

To The Opponents
Whereas the above named applicant ha

And whereas the applicant by applicatio ated 12/04/2023 informed that the notice

And whereas this Court is satisfied that this

person or by duly authorization on 21/08/2023 at 3.00 p.m. to answer the claim.

Date: 01.08.2022

#### **ABHIJIT TRADING CO LTD** CIN: L51909MH1982PLC351821

Regd. Office: Chl No. 350/2801, Motilal Nagar 2 Opp. Shankar Temple, Goregaon (W) Mumbai 400062 IN Corp. Off:16/121-122, Jain Bhawan, Faiz Road, W.E.A Karol Bagh, New Delhi-110005. Email Id- abhijitrading@gmail.com, Website- www.abhijittrading.in Ph. 011-23637497 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2022

	( ₹ IN LACS EXCEPT EPS)							
SI.		C	Quarter Ended					
No.	Particulars	CURRENT QUARTER	CORRES PONDING QUARTER	CORRES PONDING QUARTER	YEAR ENDED			
		01.04.2023 to 30.06.2023 (₹) Unaudited	01.01.2023 to 31.03.2023 (₹) Unaudited	01.04.2022 to 30.06.2022 (₹) Unaudited	01.04.2022 to 31.03.2023 (₹) Audited			
1	Total Income from operation	13.55	13.97	7.65	49.41			
2	Net Profit / Loss for the period before tax and exception items	(1.37)	(2.88)	1.43	21.01			
3	Net Profit/ Loss for the period before tax (after exception itmes)	(1.37)	(2.88)	1.43	21.01			
4	Net Profit/ Loss for the period after tax (after exception itmes)	(1.37)	(8.59)	1.43	15.29			
5	Total [Comprehensive income/ loss for the period [comprising profit/ loss for the period (after tax) and other comprehensive income/ loss (after tax)]	(1.37)	(8.59)	1.43	15.29			
6	Paid up equity share capital	146.62	146.62	146.62	146.62			
7	Earning per share (of Rs. 10/- each) not Annulised- Basic & Diluted	(0.09)	(0.59)	0.10	1.04			

Note 1. The above unaudited financial results for the quarter ended June 30, 2022 were reviewed by the Audit Committee at the meeting and approved by the Board of Directors and taken on record at the meeting held on  $\,$  01.08.2022 2.The above is an extract of the detailed format of quarterly financial result filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and disclosure requirements) Regulations 2015. The full format of the quarterly financial result are available on the company's website <u>www.abhijittrading.in</u>

For and on behalf of board of directors of ABHIJIT TRADING CO. LIMITED VIRENDRA JAIN

### Godrej agrovet brighter farming गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय :** गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, पूर्व द्रुतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र, भारत. द्भरः: + ०२२-२५९९ ४४१६ ;फॅक्सः +०२२-२५९९ ५१२४; वेबसाइट : <u>www.godrejagrovet.com</u>; ई-मेल : <u>gavlinvestors@godrejagrovet.com</u>

#### दि. ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

	द्वग्रस विसाव गाव्यव				(रु. कोटीमध्ये)
अ. क्र.	तपशील	३०.०६.२०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ रोजी संपलेली गत तिमाही (लेखापरीक्षित)	३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या गत वर्षातील अनुषंगिक तिमाहीअखेर (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
۶	परिचालनातून एकूण उत्पन्न	२,५१०.१९	२,०९४.९९	२,५०९.८६	९,३७३.६८
<u> </u>					
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबी पूर्व#)	१४२.४२	२२.६३	११५.५५	३७७.६८
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात#)	१४२.४२	२२.६३	११५.५५	३७७.६८
Х	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात#)	१०७.०८	२३.४७	८७.६८	२९५.३६
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (कर व अनियंत्रित व्याजापरचात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर व अनियंत्रित व्याजपरचात) यांचा समावेश)	१०२.६१	२८.७७	८०.७२	२९७.३५
ξ	समभाग भांडवल (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मूल्य)	१९२.२१	१९२.१६	१९२.१६	१९२.१६
G	गत वर्षीच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)				२,१४५.३७
۷	उत्पन्न प्रति समभाग (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मूल्य) (खंडित कामकाज व अखंडित कामकाजाकरिता) (अवार्षिकीकृत)				
	१. मूलभूत :	4.86	१.६१	8.30	१५.७१
	२. सौम्यीकृत :	4.86	१.६१	8.30	१५.७१

#### स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांची प्रमुख वित्तीय वैशिष्ट्ये

(रु. कोटीमध्ये

अ. क्र.	तपशील	३०.०६.२०२३ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०२३ रोजी संपलेली गत तिमाही	३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या गत वर्षातील अनुषंगिक तिमाहीअखेर (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	१,८२०.४२	१,४९६.३६	१,८४९.६१	ξ, <b>८८</b> ४. <b>४</b> ४
2	करपूर्व नफा	११५.३५	३६.२३	८५.८२	३८८.७६
3	करपश्चात नफा	८६.०८	३०.६३	६३.७९	३०३.६४
8	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	८४.५७	२७.९१	६१.८४	२९८.४८

- ए) वरील तपशील हा भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ व ५२ (४) अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विस्तृत प्रारूप बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) वर तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) च्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. सदर तपशील कंपनीची वेबसाइट www.godrejagrovet.com वरही उपलब्ध आहे.
- बी) वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून त्यांची शिफारस करण्यात आली आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वां त्यांच्या मंगळवार, दि. ०१.०८.२०२३ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील निष्कर्षांचे मर्यादित पुनरावलोकन केले आहे व त्यांनी असुधारित पुनरावलोकन अहवाल सादर केला आहे.
- सी) दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या वर्षाकरिताच्या स्थायी वित्तीय निष्कर्षांमध्ये अन्य उत्पन्नात रु.२२.०७ कोटी मूल्याच्या जॉइंट व्हेंचरमधील लाभांशाचा समावेश आहे सदर उत्पन्न एकत्रित वित्तीय निष्कर्षांतुन वगळलेले आहे.
- डी) दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या वर्षाकरिताच्या अन्य उत्पन्नामध्ये जिमनीच्या विक्रीवरील रु. ७०.८१ कोटींच्या नफ्याचा समावेश आहे.
- ई) कंपनीच्या एम्प्लॉयीज् स्टॉक ग्रॅन्ट स्कीम, २०१८ नुसार स्टाक पर्यायांचा वापर करून कंपनीने दि. ०९.०५.२०२३ रोजी प्रत्येकी रु. १० मूल्याच्या ४६,०८४
- एफ) दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भातील लेखापरीक्षित आकडेवारी व दि. ३१.१२.२०२२ रोजी संपलेल्या नऊमाहीपर्यंतच्या प्रसिद्ध झालेल्या अलेखापरीक्षित वर्ष ते दिनांक आकडेवारीदरम्यान ताळमेळ साधणारी आहे

गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड करिता

ठिकाण : मंबर्ड

बी. एस. यादव व्यवस्थापकीय संचालक

Commitment, Reliability & Quality

### आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड

कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल६१०००एमएच१९७८पीएलसी२०४३५ नोंदणीकृत कार्यालयः ९वा मजला, प्राईमा बे, टॉवर-बी, गेट क्र.५, साकी विहार रोड, पवई, मुंबई - ४०००७२, महाराष्ट्र, भारत. द्र:.०२२ ६७६८०६००, फॅक्स:०२२ ६६९३१६२८

वेबसाईट:www.itdcem.co.in, ई-मेल: investor.relations@itdcem.co.in

### व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा अन्य दृकश्राव्य माध्यमांद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ४५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भात भागधारकांना सूचना

याद्वारे सुचना देण्यात येत आहे की कंपनीची ४५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २८ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वा.(भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दुकश्राव्य माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) द्वारे होणार आहे, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता जी कंपनीची एजीएम बोलावण्याकरिता प्रसारित केली जाईल.

सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २०/२०२०, सहवाचिता दिनांक ५ मे २०२० सहवाचिता सामान्य परिपत्रके दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० १३ जानेवारी २०२१ आणि ५ मे, २०२२ आणि २८ डिसेंबर २०२२ सहकार मंत्रालयाने जारी केले (एकत्रितपणे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भित), आणि सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) द्वारे जारी केलेले दिनांक १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२०, १३ मे २०२२ आणि ५ जानेवारी २०२३ चे परिपत्रक क्रमांक कंपनी कायदा, २०१३ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ मधील संबंधित तरतुदी, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स), कंपनीची एजीएम सामायिक ठिकाणी भागधारकांची प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय आयोजित केली जाईल.

पुढे, उपरोक्त एमसीए आणि सेबी परिपत्रक, कंपनी कायदा, २०१३ च्या संबंधित तरतुदी आणि सेबी सूची नियमांचे पालन करून, वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती छापण्याची आणि पाठवण्याची आवश्यकता पूर्ण केली गेली आहे. त्यानुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या कंपनीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या सदस्यांना पाठवली जाईल ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी / निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) / डिपॉझिटरी सहभागी कडे नोंदणीकृत आहेत. सदस्यांनी लक्षात ठेवावे की, सूचना आणि वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या वेबसाइट www.ildcem.co.in. बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइट्स म्हणजे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर अनुक्रमे उपलब्ध करून दिला जाईल, आणि एनएसडीएल ची वेबसाइट https://www.evoting.nsdl.com. भागधारक केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात आणि सहभागी होऊ शकतात.

एजीएममध्ये सामील होण्याच्या सुचना एजीएमच्या सुचनेमध्ये दिल्या जात आहेत आणि कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित असलेल्या भागधारकांची उपस्थिती मोजली जाईल.

कंपनीला त्यांच्या भागधारकांना ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध करून देताना आनंद होत आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे, रिमोट ई-व्होटिंग प्रणाली (एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहन ई-वोटिंग) तसेच एजीएमच्या प्रक्रियेदरम्यान ई-वोटिंग (एकत्रितपणे ई-वोटिंग म्हणून संदर्भित) वापरणे. जेणेकरून ते एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांवर त्यांचे मत देऊ शकतील. कंपनीने नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा भागधारकांना ई-वोटिंग सुविधा प्रदान केली आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये ई-वोटिंगच्या सूचना दिल्या आहेत.

ई-वोटिंग कालावधी शुक्रवार, २५ ऑगस्ट २०२३ रोजी (स. ९.०० वा. भाप्रवे) सुरू होईल आणि रविवार, २७ ऑगस्ट २०२३ रोजी (सायं ५.०० वा. भाप्रवे) रोजी समाप्त होईल. तदनंतर मतदानासाठी एनएसडीएल द्वारे ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल. सभासदाने ठरावावर एकदा मत दिल्यानंतर, त्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. रिमोट ई-व्होटिंगच्या सूचना एजीएम आयोजित करण्याच्या नोटीसमध्ये तपशीलवार आहेत, जे https://www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे. एजीएम दरम्यान ई-व्होटिंगची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएमला व्हीसी/ओएव्हीएम द्वारे उपस्थित राहणारे सदस्य, ज्यांनी आधीच रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही, ते एनएसडीएल पोर्टलद्वारे एजीएम दरम्यान मतदानाचा हक्क बजावू शकतात.

सदस्यांचे मतदान हक २१ ऑगस्ट २०२३ (निश्चिततारीख) रोजी कंपनीच्या भरणा केलेल्या इकिटी भाग भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये केवळ कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल ती व्यक्ती https://www.evoting.nsdl.com वर विनंती पाठवून ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.

एजीएम आणि ई-व्होटिंग पध्दतीमधून ई-व्होटिंगला उपस्थित राहण्याबाबत तुमच्या काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही शेअरधारकांसाठी ariar विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) https://www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात भागधारकांसाठी ई-व्होटिंग यूजर मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकता किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करा: ०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० किंवा कु. पल्लवी म्हात्रे वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल, नियुक्त ईमेल आयडी: evoting@nsdl.co.in वर ई-मतदानावरील तुमच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी यांना विनंती पाठवा.

ज्या भागधारकांचे ईमेल आयडी कंपनी/ डिपॉझिटरीमध्ये आधीच नोंदणीकृत आहेत, ते एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करू

ज्या सभासदांनी अद्याप एजीएमआणि वार्षिक अहवाल आणि लाभांशाची सूचना मिळण्यासाठी त्यांचा ई-मेल आयडी/ बँक तपशील नोंदणीकृत केलेला नाही, त्यांनी खालीलप्रमाणे त्यांचा ई-मेल आयडी नोंदणीकृत करून घ्यावा अशी विनंती केली जाते:

- १. वास्तविक स्वरूपात भागधारणा असलेल्या सदस्यांसाठी, सेबीने पॅन कार्ड, केवायसी तपशील, संपर्क तपशील, बॅक खाते तपशील आणि नामांकनाची नोंदणी अनिवार्य केली आहे. पुढे, सेबी ने आरटीए ला १ ऑक्टोबर २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी पॅन, केवायसी तपशील आणि नामांकन उपलब्ध नसलेल्या प्रकरणांमध्ये फोलिओ गोठवण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणून वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचीबोवली, फायनान्शिअल डिस्टिक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद - ५०० ०३२ येथे आयएसआर-१ आणि इतर आवश्यक फॉर्म भरलेले नामांकन बँकेच्या तपशीलांसह आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली जाते. फॉर्म कंपनीच्या www.itdcem.co.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
- २. डीमॅट भागधारकांसाठी ज्या सदस्यांनी त्यांचे शेअर्स डीमॅट फॉर्ममध्ये धारण केले आहेत आणि त्यांचे ईमेल आयडी अपडेट/नोंदणी केलेले नाहीत ते त्यांचे ईमेल आयडी आणि बँक तपशील अपडेट/नोंदणी करण्यासाठी त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींशी संपर्क साधू शकतात.

सेबीच्या निर्देशानुसार, लाभाश इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिला जाईल.नॅशनल इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस (एनईसीएस) किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे सदस्यांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभांश मिळू शकला नाही अशा प्रकरणांमध्ये, इलेक्ट्रॉनिक बँक आदेशाची नोंदणी न केल्यामुळे अशा सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर चेक/डिमांड ड्राफ्ट कंपनी लाभांश वॉरंट/बँकर्स पाठवेल.

एमसीए आणि सेबीच्या परिपत्रकांचे पालन करून कंपनीच्या सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी ही सुचना जारी केली जात आहे.

आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेडकरिता सही/-

राहुल नियोगी कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.ए१०६५३)

ठिकाण: मुंबई

दिनांक: ३१ जुलै २०२३